

Bharat Chandak
SATYA ELECTRICALS

POLYCOR, Record, Legrand, Havells, L&T, INDOALSYN, Finolex, OKOLORS, USHA, PHILIPS, GreatWhite, SIEMENS

Tapadia Market, Chain Sukh Road, Latur-413512
Ph : (O) 243678, 244458, 250776, (R) 242018
Email:satyaelectricals@rediffmail.com

लातूर वर्ष ३ रे अंक १५७ वा शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर २०२३ पृष्ठे ४ स्वागत मूल्य २ रु.

अमित शहांनी 'टूर अँड ट्रॅव्हल्स' नवीन खाते उघडले

मुंबई : 'अमित शहांनी आता टूर अँड ट्रॅव्हल्स असे नवीन खाते उघडले असेल. कुणी काय काम केली यावर निवडणूक लढवा. राम मंदिरांचं आभिषेक कशाला दाखवता, असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील चंदेरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जगन्नाथ सिंह रघुवंशी यांच्या बाजूने जाहीर सभेला संबोधित केले. भाजपचे उमेदवार जगन्नाथ सिंह रघुवंशी यांना विजयी करण्याचे आव्हान त्यांनी केले. तसेच भाजप सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि राम मंदिर निर्माण, कलम ३७० हटवणे यासह राष्ट्रीय मुद्यांवर जनतेला संबोधित केले. अमित शहा यांनी अयोध्या मंदिराच्या नावावर पुन्हा एकदा लोकांना भाजपला मतदान करण्यास सांगितले. भाजपचे सरकार आले तर सर्वांना अयोध्येतील राम मंदिराचे एक एक करून दर्शन घ्यायला नेऊ, असे अमित शहा म्हणाले होते. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले आहे. राज्यात घाणेरडी परिस्थिती आहे. मतदार येणा-



या निवडणुकीत काय करणार आहेत हे पाहावे लागेल. उमेदवारांना मतदारांची भीती वाटली पाहिजे. राज्याची स्थिती संभ्रमावस्थेत टाकणारी आहे. सध्याचे चित्र सरळ दिसत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. पदवीधर निवडणुकीत उमेदवार पदवीधर हवा : राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज, ठाणे शहराच्या दौ-यावर आहेत. या बैठकीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पदवीधर निवडणुकीत उमेदवार हा पदवीधर हवा अशी अट का नाही? म्हणत निवडणुकीवर आक्षेप घेतला आहे.

'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मतदान करा

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेनी पत्रकार परिषद घेत मध्य प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. तसेच, एकीकडे भाजपला फ्री हीट घ्यायची आणि आमची विकेट घ्यायची हे बरोबर नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेनी खास शैलीत निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले आहेत. उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, काल दिवाळी दणक्यात साजरी झाली आणि गोड झाली. टीम इंडिया चांगली खेळली. विराटचे अभिनेंदन. आमच्या पिढीने सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर विराट कोहली हे तीन दिग्गज एकत्र पाहिले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, एकीकडे वर्ल्डकप, दुसरीकडे निवडणूक सुरू आहे. निवडणूक आयोगाला आम्ही एक पत्र लिहिले आहे. काही शंका-कुशंका आहेत. भाजपला फ्री हीट घ्यायची आणि आमची विकेट घ्यायची हे बरोबर नाही. १९९५ ला आमचे सरकार राज्यात असताना हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या काही आमदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. भाजप कर्नाटकमध्ये बजरंग बली की जय म्हणत मतदान करा म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीत आता अयोध्येला खर्च येणार नाही, असे म्हणतायत. भाजपकडून मोफत अयोध्या वारी घडवण्याची घोषणा करण्यात आली. २२ जानेवारीला अयोध्येतील राममंदिर सुरू होईल, उद्घाटन होणार आहे. ५ कोटी लोक तिथे भाजपवाले आणतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



उद्धव ठाकरे यांचे शिलेदार अद्वय हिरे यांना अटक

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना बुधवारी रात्री भोपाळमध्ये अटक झाली. आठ वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रकरणात त्यांना अटक झाली. अद्वय हिरे यांना अटक ही उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये कोंडी करण्यासाठी आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. रेणुका सूतगिरणी प्रकरणात फसवणुकीच्या आरोपाखाली अद्वय हिरे यांना अटक झाली आहे. या गिरणीसाठी साडेसात कोटी कर्ज घेतले होते. हे कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अद्वय हिरे यांना अटक केल्यानंतर हिरे समर्थकांनी पोलिसांच्या गाडीसमोर गोंधळ घातला. यामुळे पोलिसांनी अद्वय हिरे यांना मालेगावच्या बाहेर नाशिकमध्ये पोलिस ठाण्यात रात्रभर ठेवले होते. रेणुका सूतगिरणीसाठी साडेसात कोटीचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींच्यावर रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र अद्वय हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अद्वय हिरे हे सार्वजनिक

बांधकाम मंत्री दादा भुसेंचे कडूर विरोधक मानले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता. हिरेंनी मालेगावची विधानसभा लढू नये म्हणून दबाव : संजय राऊत 'हसन मुश्रीफ यांनी संत संताजी घोरपडे कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप भाजपाने केला. मुश्रीफ सध्या जामिनावर सुटले आहेत. ईडी, सीबीआयची प्रकरणे असलेले



जरांगे-राज ठाकरेंत प्रश्नमंजुषा पहाटे ४ वाजता कडाक्याच्या थंडीत जरांगेंनी घेतली सभा

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरून वादंग पेटले आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौ-यावर आहेत. जरांगे पाटील सातत्याने राज्य सरकारला २४ डिसेंबरच्या अल्टिमेटमची आठवण करून देत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरताना दिसत आहेत. त्यामुळेच, त्यांनी दिवाळीही साजरी न करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ते पश्चिम महाराष्ट्रा दौ-यावर असून आज पुणे जिल्ह्यात आहेत. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर वेगळीच शंका व्यक्त केली. त्यावर, आता जरांगे यांनी राज ठाकरेंना सवाल केला आहे. जातीय तेढ निर्माण करण्यामागे कोण हेदेखील राज ठाकरेंनी शोधवे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. जरांगे आज पुणे जिल्ह्यातील दौंड गावात आहेत. राज ठाकरेंनी म्हटले की, मी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटलो होतो, तेव्हा अशाप्रकारे आरक्षण मिळणार नाही असे मी बोललो होतो. परंतु आता जरांगे आहेत की त्यांच्यामागे कोण आहे? त्यातून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करायचे असे आहे का? कारण निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी होतायत. हे इतके सरळ चित्र दिसत नाही. त्यामुळे कालांतराने यामागे कोण आहे हे



कळेलच असे त्यांनी म्हटले. त्याशिवाय अशा अनेक गोष्टी पुढे येतात, ज्यामुळे लोक ज्याने त्रस्त आहेत हे त्यांच्या डोक्यात येताच कामा नये. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीही मुद्दे काढले जातात, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिप्रश्न केला आहे. तसेच, माझ्या पाठिशी फक्त माझा समाज आहे असेही ते म्हणाले. माझ्या आंदोलनामागे कोण? : जरांगे माझ्या आंदोलनामागे कोण आहे? हे राज ठाकरेंनीच शोधून काढावे आणि मलादेखील सांगावे. या आंदोलनामागे कोणाचाही हात नसून ही मराठा समाजाची साथ आहे. त्यासोबतच मराठ्यांची लेकरे मोठे व्हायला लागले. त्यांचे कल्याण व्हायला लागले की, अशी वक्तव्य करायला सुरुवात होते. आमच्यावर खोटे आरोपदेखील केले जातात. मात्र,

मराठा समाज आता कोणाचेही ऐकणार नाही. मराठा समाजाला स्पष्ट माहिती झाले आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि सगळे मराठा मिळून आम्ही आरक्षण मिळवणारच आहोत असेही जरांगे यांनी म्हटले. राज ठाकरेंचा जनतेलाही सवाल महाराष्ट्रात सध्या इतकी राजकीय संभ्रमावस्था आहे, जी आजपर्यंत मी कधीही पाहिली नाही. याचे एकमेव कारण म्हणजे लोक हसण्यावर घेतले. मूळात या सर्व गोष्टी मतदारांची प्रतारणा, अपमान आहे. या अपमानाचा राग जोवर येत नाही. उघडपणे मतदारांचा विचार करत नाहीत. मतदारांना मूर्ख समजतात, त्यामुळे येणा-या निवडणुकीत मतदार काय भूमिका घेतात हे पाहायचे आहे. निवडणुकीत भलत्याच गोष्टींवर मतदान करणार असाल तर मतदारांची किंमत काय राहणार? राजकीय पक्षांना, नेत्यांना मतदारांची भीती वाटली पाहिजे. कायद्याला कुणी विचारत नाही, मतदाराला कुणी विचारत नाही. तुम्ही केवळ मतदान करा, त्यामुळे निर्ढावलेले आहे. नुसते सुशिक्षित असून चालणार नाही तर सुद्धा असावे लागेल असे आव्हान राज ठाकरेंनी मतदारांना केले.

करमाळा : आज पहाटे चार वाजता ते सभेत बोलले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण करमाळा तालुक्यातील वांगी येथे मनोज जरांगे यांची सभा पार पडली. काल (बुधवारी) संध्याकाळी ७ वाजता होणा-या सभेला पोहोचण्यासाठी जरांगे यांना पहाटेचे चार वाजले. तरी देखील थंडीमध्ये कुडकुडत हजारांच्या संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली. मनोज जरांगे यांच्या सभेसाठी काल दुपारपासून मराठा समाज हजारांच्या संख्येने जमायला सुरुवात झाली होती. अनेक भागातून मराठा बांधव जमायला सुरुवात झाली होती. करमाळा येथील वांगी हे गाव उजनीच्या बँक वॉटरवरती आहे. कडाक्याची थंडी या भागामध्ये जाणवते. इंदापूर येथील लोकही या सभेसाठी पोहोचले होते. सभेसाठी लाखो आसपास लोक जमले होते. मात्र, जरांगे यांना पोहोचण्यासाठी उशीर झाला. ते पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पोहोचले. त्यांना पोहोचायला उशीर झाला मात्र, येथे जमलेल्यांनी मनोज जरांगे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर ४ वाजता सभा पार पडली. ४ ते ५ मिनिटे



मिळले, तेव्हा ही करमाळ्याची सभा कायम लक्षात राहिल. तुमचं जे प्रेम आहे, ऋण आहे ते हा मराठा समाज कधीही विसरणार नाही, असेही ते म्हणाले. जरांगे-पाटील यांच्या उद्या सांगली जिल्ह्यात तीन सभा मराठा आरक्षणप्रश्नी राज्याचे लक्ष वेधून

घेणारे मनोज जरांगे-पाटील शुक्रवारी (ता. १७) सांगली जिल्ह्यात तीन सभा घेणार आहेत. मराठावाड्यात त्यांच्या सभाना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता त्यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होत आहे. त्यांच्या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी राज्य सरकारला दुस-यांदा मुदतवाढ देताना २४ डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला निर्णयासाठी मुदत दिली आहे. मनोज जरांगे-पाटील यांचा हा तिस-या टप्प्यातील दौरा आहे. शुक्रवारी ते खानापूर तालुक्यातील मायगीमार्गे प्रवेश करतील. सकाळी साडेआठला विटा येथे पहिली सभा होईल. त्यानंतर नियोजित वेळेनुसार त्यांचे सकाळी ११ वाजता सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातील मध्यवर्ती तरुण भारत मैदानावर सभा होईल. त्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन कोल्हापूरकडे रवाना होतील. संध्याकाळच्या सत्रात इस्लामपूर येथे सभा करून ते क-हाडला रवाना होतील.

मोहम्मद शामीच्या गोलंदाजीची पंतप्रधान मोदींनाही भुरळ

नवी दिल्ली : टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझिलंडचा ७० धावांनी धुव्वा उडवत विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला आहे. या सामन्यात मोहम्मद शामीने शानदार गोलंदाजी करत सात विकेट्स चटकावल्या. फक्त देशच नाही तर अखंड जग शामीच्या गोलंदाजीवर फिदा झाले, अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शामीच्या गोलंदाजीची भुरळ पडली आहे. शामीच्या गोलंदाजीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी भरभरून

कौतुक केले आहे. टीम इंडियाच्या सेमीफायनलमधील धमाकेदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्वीट केले आहे. त्या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, 'आजची सेमीफायनल अधिक खास बनली ती शानदार वैयक्तिक कामगिरीमुळे, मोहम्मद शामीची तुफान गोलंदाजी क्रिकेटप्रेमींच्या भावी पिढ्यांच्या स्मरणात राहिल. वेल प्लेड शामी!' पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी



आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी भारताच्या विजयाचे

अभिनेंदन केले आहे. दरम्यान, यंदाच्या विश्वचषकात शामीने सहा सामन्यांत २३ विकेट्स चटकावल्या आहेत. न्यूझिलंडविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मोहम्मद शामी टीम इंडियासाठी ठरला 'हकूमि सत्ता' न्यूझिलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करत ३९७ धावांची मोठी धावसंख्या उभारली.

शिवसेना (उबाठा) उपनेते अद्वय हिरे यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

शिवसेना (उबाठा) उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी कर्ज घेण्याकरिता बनावट दस्तऐवजाच्या आधारे ७.४६ कोटी कर्ज घेऊन कर्जाची परतफेड न करता फसवणूक केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने २० नोव्हेंबरपर्यंत (पाच दिवस) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. नाशिक ग्रामीणचे आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात श्री. हिरे यांना बुधवारी (ता. १५) भोपाळ येथून अटक केली होती. गुरुवारी (ता. १६) सकाळी त्यांना न्यायालयात उभे केले असता अपर सत्र जिल्हा न्यायाधीश यु. एस. बघेले यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. श्री. हिरे यांना काल अटक केल्यानंतर भोपाळ येथून तालुका



पोलिस ठाण्यात आणण्यात आले. कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर त्यांना या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या रमजानपुरा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे कायदेशीर बाबींची पुर्तता झाल्यानंतर त्यांना ओझर येथे ठेवण्यात आले होते. आज सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी त्यांना न्यायालयात आणण्यात आले.

संपादकीय....

‘सहाराश्री’ची श्रीशिल्लक!

‘सहाराश्री’नी ‘सेबी’च्या खात्यात पडून असलेल्या तब्बल २५ हजार कोटी रुपयांचे करायचे काय, ही जगावेगळी समस्या ठेवून जगाचा निरोप घेतला आहे. ‘सहाराश्री’नी ‘सेबी’च्या खात्यात पडून असलेल्या तब्बल २५ हजार कोटी रुपयांचे करायचे काय, ही जगावेगळी समस्या ठेवून जगाचा निरोप घेतला आहे. सर्वसाधारण उद्योगपती आणि सुब्रतो राय ऊर्फ ‘सहाराश्री’ यांत मूलभूत फरक आहे. सर्वसाधारण, मर्त्य उद्योगपती आपल्यातील उद्यमशीलतेचे दर्शन घडवीत विविध उद्योग करतात आणि त्यातून संपत्तीनिर्मिती होते. सहाराश्री ‘आधी कष्ट, मग फळ’ अशा मर्त्य मानवांतील नव्हते. त्यामुळे ते आधी संपत्तीनिर्मिती करू शकले आणि मग या संपत्तीच्या आधारे त्यांनी विविध उद्योग सुरू केले व उभारले. ‘आधी कळस, मग पाया’ या मार्गाने मार्गक्रमण करण्याचे कौशल्य फार कमी जगाच्या अंगी असते. सहाराश्री त्यातील एक. सर्व व्यवस्थांस वळसा घालत पुढे जाण्याचे त्यांचे कौशल्य तसे वादातीत. ते त्यांच्यापेक्षा खरे तर आपल्याकडील ‘व्यवस्था’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासन व्यवहार संकल्पनेवर भाष्य करणारे ठरते. एखाद्या उद्योगसमूहाचा संस्थापक, प्रणेता जेव्हा काळाच्या पडद्याआड जातो तेव्हा त्याच्या वंशजासमोर महसूल कायम राखण्यासह अन्य अनेक आव्हाने उभी ठाकतात. ‘सहाराश्री’च्या पुढील पिढीसमोर पैसे मिळवणे हे आव्हान नाही. तर बाजारपेठ नियंत्रक ‘सेबी’च्या खात्यात पडून असलेल्या तब्बल २५ हजार कोटी रुपयांचे आता करायचे काय, हा प्रश्न सहाराश्रीच्या उत्तराधिकाऱ्यांसमोर असेल. ही जगावेगळी समस्या ‘मागे ठेवणारे’ सहाराश्री दीपोत्सवातील बलिप्रतिपदादिनी मुंबईत निवर्तले. सहाराश्रीचे ‘कार्य’ क्षेत्र उत्तर प्रदेश. पण त्यांना मृत्यू आला देशाच्या आर्थिक राजधानीत. तोही दीपावलीच्या लक्ष्मी उत्सवात. हा काव्यात्म न्याय! यानिमित्ताने त्यांच्या ‘कार्या’वर भाष्य करणे समयोचित ठरावे. सुब्रतो राय यांचा मूळ व्यवसाय चिटफंड. पूर्वी गावोगाव भिशी नावाचा प्रकार असे. सर्वानी दरमहा ठरावीक पैसे काढायचे आणि त्यातील प्रत्येकास दरमहा भरभक्कम रक्कम मिळेल अशी व्यवस्था करायची. त्यात गुंतवणूक नसते. या भिशीत आणि चिटफंडात हाच काय तो फरक. यात अधिक व्याजदरच्या मिषाने अनेक जण यात पैसे गुंतवतात आणि ती पुंजी कर्जदारांत वाटली जाते. सहारा यांच्या या योजनात मोजमापाची तसेच हिशेबाची गरज नसलेल्यांचा- म्हणजे राजकारणी- पैसा मोठया प्रमाणावर आला, असे म्हटले गेले. त्यात तथ्य नव्हते असे म्हणता येणार नाही. हा पैसा आणि राजकीय लागेबांधे यांच्या आधारे राय यांनी अनेक उद्योग केले आणि नंतर वित्त कंपनी स्थापन करून जनतेकडून मोठया प्रमाणावर निधी गोळा केला. वित्त कंपनी कोणी स्थापन करावी आणि तीद्वारे कसे व्यवहार करावेत याचे काही नियम आहेत. तथापि त्याकडे काणाडोळा झाला आणि सहाराश्री यांच्या राजकीय लागेबांध्यांमुळे ते खपूनही गेले. पुढे ‘सेबी’तील डॉ. के. एम. अब्राहम या नेक अधिकाऱ्याने सर्व दडपणे झुगारून या सहाराश्रीच्या मग चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले आणि ते सोडले नाही. (या अधिकाऱ्याचे मोठेपण ‘लोकसत्ता’च्या ‘लोकसंग’ पुरवणीतील ‘अब्राहमचं असणं’ या लेखात (९ मार्च २०१४) आढळले.) नंतरही ‘सेबी’ने न्यायालयीन रेटा कायम ठेवला. त्यामुळे सहाराश्री तुरुंगात गेले.सहाराश्रीचे पाठीराखे सर्वपक्षीय. समाजवादी पार्टी ने काँग्रेस, भाजप आणि इतकेच काय महाराष्ट्री शिवसेना आदी अनेक पक्षीयांनी या सहाराच्या वाडीस आपापल्या ‘गरजे’नुसार मदत केली. हे सहारा प्रकरण न्यायालयात गेल्यावर ज्याच्या जमीचा आदेश दिला गेला तो लोणावळ्याजवळील अॅम्बी व्हॅली प्रकल्प तत्कालीन शिवसेना- भाजपच्या सक्रिय सहभागामुळे पूर्ण झाला हे ऐतिहासिक सत्य. म्हणजे उत्तर प्रदेशात मुलायम सिंह आदी महोदय सहाराश्रीचे पाठराखणकर्ते तर महाराष्ट्रात शिवसेनेचे संस्थापक कै. बाळासाहेब ठाकरे ते कै. प्रमोद महाजन, कै. गोपीनाथ मुंडे हे त्यांचे समर्थक. सुब्रतो राय यांच्या सहारा ते ‘सहाराश्री’ या प्रवासात या सर्वांचाच हात. त्याचमुळे या सहारापुत्रांच्या विवाह सोहळ्यास त्या वेळी सर्वच्या सर्व राजकीय पक्षांचे झड्डन सारे नेते होते. यावरून त्यांचे जवन लक्षात यावे. ‘सहारा’चे टेक्कू’ या संपादकाच्याद्वारे (८ फेब्रुवारी २०१०) ‘लोकसत्ता’ने या सहाराश्रीच्या राजकीय कर्तृत्वाचा यथास्थित धांडोळा घेतला होता. आता त्यांच्या निधनाने ‘सेबी’च्या ताब्यातील तब्बल २५ हजार कोटी रुपयांचे करायचे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. हे अजबच म्हणायचे. याचे कारण असे की एखादा चिटफंड बुडीत खाती गेला की तो चालवणाऱ्याच्या नावे गळा काढणारे हजारां आढळतात. आमचे पैसे या चिटफंड चालकाने कसे बुडवले अशा तक्रारी करणारे अनेक दिसतात. येथे उलट आहे. पैसे आहेत. ते परतही द्यावयाचे आहेत. कारण न्यायालयाचाच तसा आदेश आहे. पण ते घेणारे कोणी नाही. निदान तसे पुढे येण्यास फारसे कोणी तयार नाहीत. म्हणजे हे पैसे मुळात ‘सहारा’कडे आले कोठून हा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचेच उत्तर शोधण्याचा प्रयत्न गेली जवळपास दहा वर्षे तरी सुरू आहे. एका तपापूर्वी २०११ साली ‘सेबी’ने सहाराश्रीस त्यांच्या ‘सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड’ आणि ‘सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ या दोन कंपन्यांस त्यांनी जमा केलेले गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यास सांगितले. ‘सहारा’च्या मते ही गुंतवणूकदार संख्या तीन कोटी इतकी आहे आणि त्यातील १५ टक्क्यांचे पैसे त्यांनी परतही केले आहेत. या वादात सर्वोच्च न्यायालयाने सहारास ‘सेबी’कडे २४ हजार कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला आणि न्यायालयाने ‘सेबी’चा आदेशही उचलून धरला. वर गुंतवणूकदारांस १५ टक्के व्याजाने हे पैसे परत केले जावेत, असे बजावले. तथापि गेल्या ११ वर्षांत ‘सेबी’ फक्त १३८ कोटी रुपये परत करू शकली. कारण हे पैसे द्यावयाचे कोणास हेच माहीत नाही आणि ते मागायलाही कोणी येत नाही, अशी परिस्थिती. वास्तविक ‘सेबी’कडे या काळात पैसे परत मागणारे जवळपास २० हजार अर्ज आले. पण त्यांच्या नोंदींचा काहीही आगापिछाच नाही. त्यामुळे ते देता आलेले नाहीत. ही ‘सहाराश्री’ची श्रीशिल्लक. ती आपल्याकडील कुडमुड्या व्यवस्थेचे दाखिद्र द्यावून देते. नियमनाधारित पारदर्शी व्यवस्था नसेल तर राजकीय पक्षांच्या सत्ताकाळात त्यांच्या त्यांच्या निकटच्या उद्योगपतींचे साम्राज्य बेफाम वेगाने वाढते. हे अत्याहतपणे सुरू आहे. या अशा अपारदर्शी यंत्रणेतून केवळ ‘स्वल्पसत्ताक’ व्यवस्था (आलिमाकी) निर्माण होतं. तिचे र्णन निवडकांनी निवडकांसाठी चालवलेली व्यवस्था असे करता येईल. या स्वल्पसत्ताक यंत्रणेतून संपत्तीनिर्मिती होतेही. पण तिचा लाभ हा या निवडकांपुरताच मर्यादित राहतो. हे असे निवडक लाभार्थीत राहायचे आणि देशप्रेम भिरवायचे म्हणजे तर सगळ्यापासून संरक्षणाची हमीच आपल्याकडे. सहारा समूहाकडून प्रसूत झालेल्या भारतमातेच्या जाहिराती या संदर्भात आठवून पाहण्यात! या सगळ्यांच्या जोडीला साधेपणा भिरवण्याचे ढोंग. पंचतारांकितच काय; पण सप्ततारांकित जीवन जगताना स्वतःस कामगार, सेवक वगैरे म्हणवून घेण्याची सहाराश्रीची लकब याचाच भाग. ती अनेकांस अनुकरणीय वाटते हे आपले विशेषे.

एकल संघटना संघटना झाली खास !! एक एक महिलेचा घेऊन हातात हात!

चला खेळुया कबड्डी एकल महिला संघटना ही तमाम महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक, संपत्ती अधिकार, आर्थिक, राजकीय बदलासाठी काम करत आहे ही संघटना मागील ८ वर्षांपासून १९००० महिलांसोबत तळात काम करत असताना महिलांच्या मागणीनुसार त्यांना ही समाजामध्ये जीवन जगण्याचा समान अधिकार आहे आणि म्हणून महिलांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. समाज परिवर्तन साठी महिला व पुरुष समान असतील तर सर्व व्यवस्थित चालते पण अजूनही महिलांना समाजात दुय्यम स्थान दिले जाते. खर तर महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही मागे नाही हे सत्य आहे. आपल्याला खेळ आणि मैदानी खेळ म्हटले की, शाळेतील मुले किंवा मुलीच दिसतात. खर तर मैदानी खेळ खेळल्याने आरोग्य निरोगी राहते, आणि कबड्डी स्पर्धा व महिला यांचा दूरवर विचार आतापर्यंत दिसून येत नाही वयाच्या १८ वर्षांपर्यंत मुली खेळतील, परंतु एकदा का लग्न झाले की, आयुष्यात तिला ही संधी परत मिळाली नाही, व कोणी उपलब्ध करून दिली नाही. एकल महिला संघटना ही महिलांच्या प्रश्नांसोबत हक्क, अधिकार व न्यायाच्या मार्गाने लढाई लढत आहे परंतु राज्यघटनेतील मिळालेल्या अधिकार या समाजातील पुरुषव्यवस्थेत तिला मिळाले नाहीत, आज समाजात सर्व स्तरावर महिलांना आरक्षण दिले आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही एकल महिला संघटना ही महिला सोबत तिच्या हक्कासाठी, संपत्ती सन्मान अधिकार मिळवा, रोजगाराच्या संधी मिळव्यात, कौटुंबिक हिंसाचार होऊ नये, जाचक रूढी मोडीत काढताना यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण माहिती देणे तर समाजाच्या जाचक अट मोडण्याचा प्रयत्न करत आहे. महिलांनी पेट्रोल पंपावर काम करणे आतापर्यंत आपल्याला पेट्रोल पंपावर पुरुष काम करताना दिसतात, परंतु याला छेद देत एकल महिला मंडळाच्या बैठकीतून महिलांनी रोजगाराचा मुद्दा समोर मांडत आपण पेट्रोल पंपावर काम काम मिळाल्या पाहिजे व आणि त्यांनी प्रयत्न केले व काम करायला तसेच काम करायच ठरवले आणि जवळपास एकल महिला संघटनेच्या कार्यक्षेत्रात चार तालुक्यातील २५ महिला या पेट्रोल पंपावर उदरनिर्वाहासाठी काम करू लागल्या. ऑटोरिक्षा चालवणे इथे देखील महिलांना खुप अडचणी आल्या, परंतु समाजात आपण राहत असताना हे पण काम महिला करू शकतात हे दाखवून दिले आहे, महिलांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि १६ महिलांनी रिक्षा चालवायला शिकल्या. यामध्ये खूप नाव ठेवले गेले आता तर दोन्ही बाजूंनी पुरुष बसतील का? आता एवढच बाकी होतं असे टोमणे ऐकयला मिळाले, तरी या बोलण्याला न जुमानता महिला रिक्षा चालवायला शिकल्या. अलंकार काढणे पती निधानंतर प्रथा की विधवा झाल्यास बांगड्या तोडणे, जोडवी मंगळसूत्र काढणे, व कुंकू पुसणे, हे अघोरी प्रकार होतात, परंतु समाजात अशा मान्य नसलेल्या अनेक जाचक रूढी परंपरा महिला मंडळाच्या महिलांनी छेद देत बंद करण्याचे प्रयत्न केले आहेत. महिलेला वाटत तर



एकल महिला संघटना



काढीन तिने कोणते अलंकार घालावे, हे ती ला ठरवायचा अधिकार आहे, आपण कोण आहोत आणि मुळात हे काढणे, घालणे हे कुठं ही लिहिले नाही, तिला स्वतःचा हक्क, अधिकार आहे व स्वतंत्र आहे. हे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेले आहेत कुणी काय

घालयचे काय नाही घालायचे हे स्वतंत्र प्रत्येकाला आहे. सहल-महिलांनीच फिरायला जाणे फक्त महिला व ते पण दोन दिवस मुक्कामी सहल काढणे व तेही पुरुषांच्या मदती शिवाय कारण दिवस-रात्र महिला आपल्या कुटुंबाचा विचार करतात, सर्व जबाबदारी पार पाडतात, पण त्यांना स्वतःसाठी मोकळा वेळ मिळत नाही मग फिरायला जाण, ड्रेस घालने असले, मस्त गाणे म्हणत असले इतकेच काय आपल्या समाजात अशा काही प्रथा चुकीच्या पुढे ओढत नेतात, त्यावर कोणी विचार करतच नाही किमान आपण तरी विचार करतो का? हे करत असताना जे मनाला पटते तेच करायला हवे आणि जो आनंद घेण्याचा अधिकार स्वातंत्र्य सर्वांना आहे तसेच महिलांना पण आहेत बाहेर पडून महिलांना फिरताना शाळेचे दिवस आठवले तसेच पर्यटन स्थळ पाहण्यात आले इतिहास माहिती झाला. महिलांनी मारुती मंदिरात प्रवेश करणे ग्रामीण भागात अलिखित अशा प्रकारच्या प्रथा तयार झाल्यात की, एकदा केले की ती परत परत होते आणि ती समाजाची रूढ होऊन जाते. त्यावर विचार होत नाही अशाच पद्धतीत महिलांनी मारुतीच्या मंदिरात जाऊ नये कारण तिला मासिक पाळी येते मग पाळी न येणाऱ्या महिलेला देखील आपण अशुभ मानतो. कारण ती मूल जन्माला घालू शकत नाही, म्हणजे पहा आयणच कसे सोयीने सर्व परंपरा पुढे नेतोय, व बळकट करतो, पुरुषाला जन्माला घालणारी महिलाच आहे, आणि ही इतकी मोठी शक्ती महिलांना प्रधान असताना नेहमीच तिला खालचा दर्जा मिळतो. आणि मग जेव्हा महिला मारुती मंदिरात प्रवेश करतात तेव्हा आपोआप लोक बोलायचे थांबतात. निवडणूक आपण आज देखील पाहतो की, महिला मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत निवडून येतात व सरपंच पण आ-हेत सदस्य आहेत, पण त्याचा कारभार कोण पाहतो? तिला ते अधिकारच मिळाले नाही गावात काम करताना सरपंच महिला असताना त्यांचा कारभार नवरा मुलगा किंवा सासरा म्हणजे घरातील पुरुष पाहतात, सरपंच असून ही काही जनीं सरपंच पदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळाला नाही. राजकीय शिक्षण तिला शिकू दिले जात नाही, तिला निर्णय घेऊ दिले जात नाही, सद्दा कर सांगितले की, फक्त सहा कार्याच्या अधिकार आहे काही ठिकाणी तर सद्दा देखील दुसरेच करतात मग संविधानाने महिलांना दिलेल्या आरक्षणाचा खरा उपयोग कोणाला झाला??? संपत्तीत समान अधिकार मिळणे एकल महिला संघटनाच्या कामात समोर आलेल्या मुद्द्यावर प्रश्न सोडवण्यासाठी त्या

२१ असणे आवश्यक आहे तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल तर पतीचे नाव आपल्या नावासोबत लागते, त्यामुळे बँक खाते, शासकीय योजना, मुलाला शाळेत एडमिशन साठी, मतदान कार्ड बनवणे, निवडणूक लढवणे, तसेच घरात हिंसाचार देखील होणार नाही त्याचे तोटे देखील आहेत कारण भविष्यात कागदपत्रे खूप महत्त्वाची आहेत पतीच्या संपत्तीत पत्नीला समान अधिकार मिळतो. बालविवाहचे प्रमाण कमी होईल आणि महत्त्वाचे म्हणजे विवाह नोंदणी संदर्भात जनजागृती झाली याबाबत अजून ग्रामीण भागातील विवाह नोंदणी बाबत माहिती झालेली नाही किंवा विवाह नोंदणीचे फायदे किती महत्त्वाचे आहेत महिलांसाठी यासाठी संघटना चे कार्य सुरू आहे. कबड्डी स्पर्धा महिला आणि कबड्डी हे समीकरण जरा समाजाला रुचायला जड जाते कारण आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे. आणि फक्त पुरुष कबड्डी खेळतात एकल महिला संघटना ही समानतेच्या पातळीवर महिलांनी देखील कबड्डी खेळली पाहिजे आणि ही आता महिलांनाही मोठी संधी व उपलब्ध झाली आहे एकल महिला संघटनेच्या माध्यमातून खरच दैनंदिन जीवनात कुठेतरी मनात बालपण आठवते आणि मग हसू येते खरच का कबड्डी खेळायला मिळेल यालून ठरवलं तर लोकसहभागानून महिलांसाठी कबड्डी स्पर्धा घेणे आणि मग वर्गणी जमा करून सोजऱ्याची मदत घेऊन प्रथमच मराठवाड्यात ग्रामीण भागातील अगदी ७० वर्षांच्या आजी मैदानात उतरल्या व डोक्यावरचा पदर पडून न देता बाजी मारली आणि सासू सुनानी एकजुट करून घट्ट पकड धरून कबड्डी मध्ये विजय मिळवला आहे, अशा प्रकारच्या प्रसंग आलेत किती आनंद झाला त्या महिला शब्द-तात सांगू शकत नव्हते आता तर मोठ्या संख्येने महिलांनी राज्यस्तरीय कबड्डीसाठी सहभाग नोंदवावा तसेच भविष्यात ज्या भावना दाबून ठेवल्यात घराबाहेर पडायला विरोध असताना खेळायला मिळणे, अशा सर्व अडचणी दूर होऊन मनात आले तर खेळायला मिळाले पाहिजे यासाठी महिलांना स्वतंत्र ग्राउंड मिळायला हवेत भविष्यात २५ वर्षांच्या वरील महिलांना ही छान संधी उपलब्ध आहे आणि याचा नक्कीच आनंद घ्यावा आपल्या सोबत एकल महिला संघटना ही तमाम महिलांच्या सतत आपल्या आनंदात सुखात, दुःखात सोबत आहे.

एकल महिला संघटना
रुक्मिणी नागापुरे
९०४९०२५४९५

मानसिक मागासलेपणा मुळे सामाजिक तेढ

निवडणूक समोर आली म्हणजे जातीय, धार्मिक दंगली होणार नाहीत, जाती धर्माला मध्ये वाद निर्माण करून माणसं माणसापासून दुर होणार नाहीत तर निवडणूक कोणत्या मुद्यावर लढायची हा प्रश्न उपस्थित राहतो. म्हणून निवडून आली की लोकांना जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर भावनिक बनवून पेटवले जाते. त्यानुसार निवडणूक अजेंडा बनवला जातो आणि शेवटच्या काही क्षणी नागरिकांना राष्ट्रभक्तीचे डोस पाजून देशभक्त बनवून मतपेटी भरण्याचा प्रयत्न केला जातो. कारण शिक्षण, रोजगार, महागाई, यावर बोलायला मुळे नसतात. मागच्या निवडणुकीच्या वेळी दिलेल्या महत्त्वाच्या आक्षेपनाफेकी कोणतेही आक्षेपने पूर्ण झाल्याने विकास कामावर बोलणे म्हणजे स्वतः च स्वतः चा हसु करून घेणे होय. म्हणून निवडणूक समोर आल्यावर ज्वलंत विषय पाहिले म्हणून ते विषय तयार केले जातात. आणि या विषयांना तापवण्यासाठी मानसिक मागासलेल्या लोकांचा वापर केला जातो. भारत जातीप्रधान देश असल्याने येथे एक जात प्रत्येक जातीला सामाजिक पातळीवर मागास समजून माणसा मागासात भेद करून मागासला माणसा जवळ येऊ दिले जात नाही. अर्थात च सर्व माणसे सारखे आहेत व प्रत्येकाने प्रत्येकासोबत माणुसकी ने वागायला पाहिजे अशी शिकवण सुद्धा आहे. म्हणजे जातीच्या आधारावर मागास पण ठरत नाही तरीही हजारां वर्षांपासून येथे जातींना मागास ठेऊन त्यांचे हक्क अधिकार शिक्षण नोकरी सर्व काही बंद करून अज्ञानात ढकलले गेले. मागास पणसे अनेक प्रकार आहेत. जसे आर्थिक मागास, बौद्धिक, मानसिक किंवा वैचारिक मागास, आणि स्वतः ची झोळी भरण्यासाठी जातींना ही मागास ठरले. कोणतीही जात मागास नाही परंतु प्रत्येक जातीत आर्थिक व बौद्धिक, वैचारिक मागास लोक आहेत. सर्वात घातक कोणते मागासलेले पण असेल तर ते आहे मानसिक अर्थात बौद्धिक व वैचारिक, आणि हेच मानसिक मागासलेलेपण समाजामध्ये तेढ निर्माण करतात. मानसिक व बौद्धिक मागास लोक केवळ ऐकीव व काल्पनिक गोष्टी वर विश्वास ठेवून स्वतः चे मत बनवतात. आणि आज सोशल मिडिया च्या माध्यमातून ते शेजर केले जाते. व्हाट्सएप युनिव्हर्सिटी वर विश्वास ठेवून स्वतःला तज्ञ व वैचारिक समजणाऱ्यांची संख्या कमी नाही. सध्या महाराष्ट्रात आरक्षणा संदर्भात आंदोलन सुरू आहे. मुळात मराठा समाजाला एकत्र करून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचे ते आंदोलन आहे. कारण महाराष्ट्रात अनेक मराठा कुटुंबाकडे कुणबी प्रमाणपत्र आहे. ज्यांच्या कडे नाही त्यांना देण्यात यावे यासाठी त्यांचे आंदोलन संविधानीक मार्गाने शांततेत सुरू आहे. परंतु प्रसार माध्यमांनी विषयाची चुकिची मांडणी करून केवळ प्रमाणपत्र मिळावे म्हणून आंदोलनाला मराठा आरक्षण आंदोलन नाव दिले. जसेही मराठा आरक्षण शब्द मिडिया ने समोर केला तसेच व्हाट्सएप युनिव्हर्सिटी चे काही गुणवंत विद्यार्थी, तरुण तरुणी आणि सुपाऱ्या घेऊन लोकांमध्ये अज्ञान पसरवणारे व शिक्षण व नोकरी वर कधीच न बोलणारे एकदम विचारवंत झाले. आणि आपले वैचारिक मागासलेले पण दाखवायला सुरुवात केली. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, कुणबी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे हा आंदोलनाचा भाग आहे. आणि आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने बहाल केला

आहे. परंतु मराठ्यांना आरक्षण द्या हि बाजू मांडताना व्हाट्सएप युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी काय काय मत मांडून स्वतः चे वैचारिक मागासले पण दाखवतात हेही बघणे गरजेचे आहे. दोन रुपये तिन रुपये फिलोचे उदाहरण देऊन गरिबीची थड्डा करतात. जे की गरिब प्रत्येक जाती धर्मांमध्ये आहेत. गरिबीची थड्डा करण्यांना गुणवंत व अभ्यासु समजणे कितपत योग्य आहे? हा प्रश्नच आहे. दुसरी गोष्ट काल्पनिक गोष्टी सांगून ४०% व ९०% चा काल्पनिक सिद्धांत मांडून आरक्षणांमुळे कमी गुण असलेले लोक नोकरी करत आहेत असं सांगतात तेव्हा त्यांना याची जाणीव नसते की कुणबी मराठा समाजाचे अनेक तरुण ओबिसेी मधुन आरक्षण घेऊन नोकरी करत आहेत. त्यांच्या मध्येही गुणवत्ता नाही? स्वतःला गुणवान विद्यार्थी समजून आरक्षणाच्या माध्यमातून केवळ बौद्धांना लक्ष करणाऱ्या कडे किती बुद्धीमत्ता, गुणवत्ता आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. स्वतःला बुद्धीमान व गुणवंत समजणाऱ्यांना आरक्षण कशामुळे दिले गेले हे जर समजत नसेल तर त्यांच्या कडे किती गुणवत्ता आहे समजून येते. आरक्षण नसल्यामुळे ९०% वाला घरी व ४०% वाला सिद्धांत मांडणाऱ्या व्हाट्सएप युनिव्हर्सिटी च्या विद्यार्थ्यांना आरक्षण केवळ ५ ५०% आहे आणि त्यामध्ये ५३० जाती महाराष्ट्रात आहेत. याची जाणीव नसेल आणि उरलेल्या ५०% जागेवर कोणाचे अतिक्रमण आहे हे कळत नसेल तर ते नेमके बुद्धीमान व गुणवंत विद्यार्थी कोणत्या विद्यापिठाचे आहेत? काही तरुणी तर ससा आणि कासवाची गोष्ट सांगून आपली बुद्धीमत्ता व गुणवत्ता दाखवण्याचा निरासण प्रयत्न करताना दिसत आहेत. सशक्त्या शर्यतीत कासव जिंकत आहे म्हणतात. तर नेमके कासव कोण आहेत कुणबी, तेली, साळी, कोळी, माळी, कुंभार, धनगर, हे तर नाहीत ना? स्वतःला चपळ ससा समजणाऱ्यांनी खुल्या प्रवागांच्या ५०% जागेवर बोलणे आवश्यक नाही का? पण व्हाट्सएप युनिव्हर्सिटी च्या विद्यार्थ्यांना फक्त जेवढे व्हाट्सएपच्या माध्यमातून पाठवले जाते तेच सत्य दिसते. त्यांना ५०% जागा अराखीव असतात ह्याची जाणीवच नाही तरीही ते स्वतःला बुद्धीमान समजतात. आणि हेच बुद्धीमान लोक दोन रुपये, तिनरुपये, ४०% ९०%, कासव ससा सिद्धांत मांडून समाजात तेढ निर्माण करतात. आणि आज आय सेल फक्त चुकिच्या, संत्रम, गैरसमज व अज्ञान कायम राहिल अशाच पोस्ट जास्त शेअर करतात. परंतु अभ्यासपूर्ण, माणसे जोडणाऱ्या, संविधानीक पोस्ट जास्त शेअर होत नाही. कारण मानसिक मागासलेल्या लोकांना हाताशी धरून सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे. मराठा आरक्षणाच्या अज्ञान आरक्षणाला व बौद्धांना द्वेष करून स्वतः ची बुद्धीमत्ता व गुणवत्ता दाखवणारे लोक जर १०% आर्थिक दुर्बल घटकासाठी देण्यात आलेले असतानाही त्या आरक्षणाचा फायदा कोण घेत आहे? यावर का बोलत नसतील. आर्थिक दुर्बल घटकासाठी १०% आरक्षण असताना त्यामध्ये गरिब मराठ्यांना आरक्षण मिळत नाही का? आणि नसेल मिळत तर का मिळत नाही? मग ते १०% आरक्षण कोणासाठी याबद्दल कोणताही बुद्धीमान विद्यार्थी बोलताना दिसत नाही. म्हणजे व्हाट्सएप युनिव्हर्सिटी च्या माध्यमातून गुणवंत व बुद्धीमान विद्यार्थी केवळ व्हाट्सएप वर आलेल्या संसेज नुसारच वागतात. स्वतः च्या मेंदुचा कधीच वापर करत नाहीत. दुसरी गोष्ट प्रत्येक वेळी

आरक्षण हे गरीबीशी जोडून जे काही अज्ञान दाखवतात त्यावरून त्यांनी कोणता अभ्यास केला असेल हे लक्षात येते. गोरगरीब हुशार तरुणांना बाजूला सारून लाखों रुपये भरून पेशाच्या वंशिल्याच्या जोरावर अनेकांनी नोकऱ्या मिळवल्या हे बुद्धीमान विद्यार्थ्यांच्या लक्षात कसे येत नाही? लाखों रुपये भरल्यामुळे गरिब मराठा तरुणांना नोकरी पासून दूर रहावे लागले यावर पैसे घेऊन अज्ञान पसरवणारे आणि व्हाट्सएप युनिव्हर्सिटी चे लोक का बोलत नसतील? वारकरी संप्रदाय हा मानसाला जोडून बंधुभाव व समता प्रस्थापित करतो. परंतु वारकरींच्या वेशात सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांची दुकानदारी केवळ अज्ञानावर सुरू आहे असेच दिसून येते. मराठा समाज आंदोलनाच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र माघत आहे. त्याला आरक्षणाचे स्वरूप देऊन ओबिसेी मधील काही लोकांना भटकवले जात आहे. कोणतेही आंदोलन आणि आमचे आरक्षण देणार नाही. मुळात कुणबी ओबिसेी मध्ये आहे, आणि कुणबी प्रमाणपत्र दिले तर ते वेगळे असे काहीच माघत नाहीत उलट आहे त्याचत ते समाधानी आहेत. तरीही ओबीसेी चे आक्रमक होऊन मराठ्यांना विरोध करत आहेत. दहा टक्के आर्थिक निकषावर आरक्षण देताना ना कोणतेही आंदोलन झाले, ना कोणती समिती नेमली तरीही आरक्षण दिले गेले. आणि स्वतः ला विद्वान समजणाऱ्यांनी त्यावर एकही शब्द न बोलता मराठा ओबीसेी वाद सुरू असताना आणि १०% मध्ये मराठ्यांना फायदा मिळत नसताना ते १०% आरक्षण बंद करणे ओबिसेीच्या वाट्याला द्यावे म्हणजे आरक्षणाचा मुद्दाच राहणार नाही. एवढे सोपे असताना ही आरक्षणाचा मुद्दा केवळ आणि केवळ तानुन धरून चुकिच्या पद्धतीने मांडणी करून, चुकिच्या लोकांचे व्हिडीओ शेअर करून समाजामध्ये शैक्षणिक किती अज्ञान आहे हेच दाखवले जात आहे. आरक्षणाच्या माध्यमातून ही व्यवस्था आजही लोक मानसिक दृष्टीने किती मागास आहेत हेच तपासत आहेत. त्यामध्ये व्हाट्सएप युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी बरोबर उत्तीर्ण होऊन स्वतःला विद्वान व गुणवंत समजणारे किती अज्ञानी आहेत याची प्रचिती येते. आरक्षण हे केवळ प्रतिधीत्व देते गरीब हटाव चा कार्यक्रम म्हणून त्याचा वापर करून नये. कोणतीही जात मागास नसुन माणसे सारखेच आहेत. परंतु येथे जाती निर्माण करून जातीला सामाजिक मागास समजलेले आणि त्याच मागास समजल्या लोकांना प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची निर्मिती झाली आहे. हे विसरून चालणार नाही. केवळ सोशल मिडीयावर वादग्रस्त व अज्ञानी व्हिडीओ शेअर करून सामाजिक तेढ निर्माण करण्याअगोदर स्वतः च्या बुद्धीचा थोडातरी वापर करून सत्य परिस्थिती समजून घेतली तरच शिक्षणाचा व बुद्धीचा फायदा होईल. फक्त रिस्त बनवून कोणी बुद्धीमान होत नसते. हे तरुणांनी लक्षात घ्यावे. आणि आपल्या माणसिक मागास पणामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन त्याचे परिणाम इतरांना भोगावे लागतात. हे विसरू नये.

विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९०९३००

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांनी दिले उत्तर; म्हणाले, दररोज

नारळ पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र ते कोणत्या वेळी पिणे योग्य आहे, याची माहिती असणे गरजेचे आहे. नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे आजारी व्यक्तीला आवश्यक ऊर्जादेखील देते. त्यात अनेक जण सकाळी नारळ पाणी पितात. कारण- नारळ पाणी केवळ तहान भागवत नाही, तर आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जादेखील देते. पण, नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती तुम्हाला माहित आहे का? याच संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे; ज्यात दररोज सकाळी १० वाजता फक्त एक ग्लास नारळ पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणास मदत होते, त्वचेचे हायड्रेशन सुधारते आणि बॅक्टेरियाच्या संसर्गास प्रतिबंध होतो, असे म्हटले आहे. त्यामुळे नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती याबाबत नोएडामधील शारदा हॉस्पिटलचे एमडी (इंटर्नल मेडिसिन) डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना योग्य उत्तर दिले आहे. नारळाच्या पाण्यात कमी कॅलरीज असतात. 'मेडिकल च्यूज टुडे'च्या अहवालानुसार एक


ग्लास नारळ पाण्यात फक्त ४५ कॅलरीज असतात. म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला सोडा किंवा इतर शर्करायुक्त पेये घेण्याचा मोह होतो तेव्हा नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? त्यावर मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिन, वरिष्ठ सल्लागार डॉ. पंकज चौधरी यांनी आवाहन केले की, आजार किंवा डिहायड्रेशनच्या समस्या असलेल्या लोकांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. निरोगी लोकांनी दररोज नारळ पाणी पिण्याची काही गरज नसते. याच मुद्द्यावर डॉ. श्रेय श्रीवास्तव म्हणाले की, नारळाचे पाणी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील चयापचय किक स्टार्ट करते. त्यामुळे संध्याकाळवेळी सकाळी लवकर नारळाचे पाणी पिणे आणि ते कमी प्रमाणात पिणे फायदेशीर आहे. नारळाचे पाणी हा एक उत्कृष्ट नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट



स्रोत आहे; ज्यामुळे व्यायामानंतर रीहायड्रेशनसाठी तो एक चांगला पर्याय बनतो, अशी माहिती 'द एस्थेटिक क्लिनिक'च्या स्किन स्पेशलिस्ट, कॉस्मेटिक स्किन स्पेशलिस्ट व स्किन सर्जन डॉ. रिकी कपूर यांनी दिली. 'या' लोकांनी नारळ पाणी पिणे टाळावे? तुमच्या रक्तात पोर्टोथियमचे प्रमाण जास्त असल्यास नारळ पाणी पिऊ नका.

हृदयरोग टाळण्यासाठी मध उपयुक्त

'युनिव्हर्सिटी ऑफ टॉरंटो'च्या संशोधकांनी मधाचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन केले आहे. नवी दिल्ली : आयुर्वेद दमये मधचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे वैद्यांच्या औषधांच्या यादीत या पदार्थाचे हमखास स्थान असते. परंतु आता मधाच्या उपयुक्ततेवर आधुनिक वैद्यकशास्त्रानेही शिकामोर्तब केले आहे. 'ब्रिटिश मेडो'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार मधाचा आहारत समावेश केला तर चयापचय क्रिया सुधारण्याबरोबर कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास प्रतिबंध करते. विशेष म्हणजे हृदयरोगापासून दूर राहता येते. 'युनिव्हर्सिटी ऑफ टॉरंटो'च्या संशोधकांनी मधाचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन केले आहे. यामध्ये १८०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. या स्वयंसेवकांपैकी काही व्यक्तींच्या आहारात मधाचा तर, काहींच्या 'प्लासिबो'चा



समावेश करण्यात आला होता. यावेळी आहारात मधाचा नियमित समावेश केलेल्या व्यक्तींना हृदयरोगाचा धोका कमी झाल्याचे स्पष्ट झाले. मध ६५ डीग्रीपर्यंत गरम केले तर त्याचा काहीही उपयोग होत नाही, असे या संशोधनात आढळून आले आहे. प्रा. तौसिफ खान यांनी सांगितले की, मधामध्ये दुर्लभ तत्त्वे आढळतात. यामध्ये साखर, प्रथिने, ऑर्गेनिक ॲसिड आणि बायो ॲंक्टिव्ह कंपाऊंड आढळतात. त्याचा आरोग्यासाठी चांगला उपयोग होतो.

प्रदूषणापासून फुफ्फुसांना वाचवायचंय? मग जरूर करा 'हे' श्वासोच्छ्वासाचे व्यायाम

सर्वसामान्य व्यक्तीही श्वास रोखून धरण्याचा व्यायाम करू शकतात. यामुळे फुफ्फुसे सुदृढ ठेवण्यास मदत होईल. दिवाळीचा सण संपला. पाच दिवसांपासून खूप फटाके आणि धूर आपण पाहतोय. दिवाळीनंतरचे वादळे प्रदूषण हा याचा परिणाम आहे. हवामानात बदल होण्यापूर्वी प्रदूषणात वाढ झाली आहे. फटाक्यांमधून निघणाऱ्या धुराचा थेट फुफ्फुसांवर परिणाम होतो. त्यामुळेच आजकाल बहुतेक लोकांना धाप लागणे, खोकला, श्वासनलिकेतील अस्वस्थता यांसारख्या समस्यांना तोंड घावे लागते. तुम्हीही श्वासोच्छ्वासाच्या आजाराने किंवा अस्थम्यासारख्या आजाराने ग्रस्त असाल, तर तुमच्या फुफ्फुसांचे संरक्षण करणे तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. दिवाळीत धुरामुळे तुमच्या फुफ्फुसांचे गंभीर नुकसान होऊ शकते हे लक्षात घेऊन, तुम्ही त्यांचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. दिवाळा आला की, धुक्यासोबतच प्रदूषणाची पातळीही वाढते. खराब हवेची गुणवत्ता आणि थंड तापमानामुळे घराबाहेर व्यायाम करणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. मात्र, तुम्ही घरामध्येही फुफ्फुसांचे आरोग्य सुधारू शकता. आरोग्य तज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. व्यायाम जसे की, स्पाॅट जॉगिंग किंवा घरातच सायकलिंग केल्याने तुमच्या हृदयाची आणि फुफ्फुसांची स्थिती सुधारू शकते. तसेच स्नायूंची ताकद, फिटनेस वाढू शकते. श्वासोच्छ्वासाचे व्यायाम श्वासोच्छ्वासाच्या व्यायामामुळे



शरीर आणि मनाला शांती मिळते. मानसिक आरोग्य सुधारते. नाकातून दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे यामुळे ॲलर्जी कमी होते. तुम्ही औषधांशिवाय फुफ्फुसांत जमा झालेला धागेण्डा धूर काढून,

फुफ्फुसांचे शुद्धीकरण तुम्ही घरीच करून, ती निरोगी करू शकता. व्यायाम हा फुफ्फुसांत साचलेली धाण काढून टाकण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे शरीराच्या श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो आणि स्नायूंना जास्त ऑक्सिजन मिळतो. तसेच रक्ताभिसरण सुधारते. दुहेरी श्वासोच्छ्वास करण्याचा सल्ला डॉक्टर देत असून दुहेरी श्वासोच्छ्वासाचा व्यायाम केल्यामुळे शरीराला ऑक्सिजन आणि ऊर्जा मिळते. फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी व्यायामांपैकी एक म्हणजे खोल श्वास घेणे. हे फुफ्फुसांत ऑक्सिजन अडकण्यापासून रोखते; ज्यामुळे तुम्हाला सामान्यपणे श्वास घेता येतो. योग्य हृदय आणि फुफ्फुसांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी योग्य हा उत्कृष्ट उपाय आहे. सध्या हवा प्रदूषित झाल्यामुळे अनेकांना फुफ्फुसांच्या समस्या निर्माण होतात. फुफ्फुस निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग्य करणे. योग्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच; पण त्यामुळे फुफ्फुसी मजबूत होतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढते; ज्याद्वारे तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकता. सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे. त्यामध्ये पायांच्या बोटोपासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा मिळतो. १२ आसने आणि १० अवयवांच्या मदतीने केवळ जाणाऱ्या या आसनाने आणि अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात; शिवाय तणाव दूर होण्यासही मदत होते.

भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हाअंतर्गत सिवुडस व करावे गांव शाखेच्या संयुक्त विद्यमाने १ दिवसीय भव्य समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

नवी मुंबई / के. एच. हनवते :- भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हाअंतर्गत सिवुडस शाखा व करावेगांव शाखा यांच्या विद्यमाने तद्वच बौद्धजन विकास संघ व बौद्धजन महिला विकास संस्था सिवुडस यांच्या सहकार्याने लुंबिनी बुद्ध विहार सेक्टर - ४८ सिवुडस येथे भारतीय बौद्ध महासभा सिवुडस शाखेचे अध्यक्ष संजय झनके गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम नवी मुंबई जिल्हाचे सरचिटणीस जिवन वाडते गुरुजी यांच्या हस्ते समता सैनिक दलाच्या निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. आणि उपस्थित समता सैनिक दलाने ध्वजास सलामी दिली. नंतर आदर्शची पुजा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष जयवंत लव्हांडे गुरुजी यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. बौद्धजन विकास संघाचे अध्यक्ष राम झेंडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर जिवन वाडते गुरुजी व प्रकाश माने गुरुजी यांच्या हस्ते मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलीत करण्यात आली. व इतर उपस्थित जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. नंतर सामूहिक त्रिसरण पंचशिल ग्रहण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन नवी मुंबई जिल्हाध्यक्ष जयवंत लव्हांडे गुरुजी यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलन करून करण्यात आले. त्यांनी उपस्थित शिबिरार्थीना शुभेच्छा दिल्यात. सकाळी ९ वाजेपासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शिबिराचे प्रशिक्षक विनिताताई माने (लेफ्टनंट कर्नल) व त्याचप्रमाणे एल. एच. मोरे गुरुजी (मेजर) यांनी तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून. प्रशिक्षणास सुरुवात केली. त्यांनी अप्रतिम प्रशिक्षण दिले. त्यांच्या कार्यशैलीमुळे शिबिरार्थी प्रशिक्षण घेवून भारावले. शिबिरार्थींमध्ये आंबेडकर चळवळीचे शिलेदार म्हणून काम करण्यासाठी उर्जा निर्माण झाली. नंतर समारोप कार्यक्रम घेण्यात आला. समारोप कार्यक्रमात धम्मपिठावर उपस्थित मान्यवरांचे सिवुडस शाखा व करावेगांव शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. विभागातील कार्यकर्त्यांचे व इतर शाखेतील उपस्थित पदाधिकार्यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले. उपस्थित जिल्हा पदाधिकारी यांनी शिबिरार्थींना भरभरून शुभेच्छा दिल्यात. समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे अध्यक्ष संजय झनके गुरुजी यांनी शिबिराला सहकार्य करणाऱ्या सर्वांना धन्यवाद देवून उपस्थित शिबिरार्थींना शुभेच्छा देवून चांगले मार्गदर्शन केले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी नवी मुंबई जिल्हानेपरवाणगी दिल्याबद्दल जयवंत लव्हांडे गुरुजी (नवी मुंबई - जिल्हाध्यक्ष), जिवन वाडते गुरुजी (नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस), प्रकाश माने गुरुजी (नवी मुंबई जिल्हा - कोषाध्यक्ष), सुगत पनाड गुरुजी (उपाध्यक्ष - संरक्षण), दिपक कांबळे गुरुजी (सचिव - संरक्षण), रंगनाथ घुसळे गुरुजी (सचिव - संरक्षण), यांचे मनापासून धन्यवाद ! डॉ. संतोष कुसरे (उपाध्यक्ष), सिद्धार्थ सोलसे (सरचिटणीस), चंद्रकांत यशवंत (सचिव - संस्कार), प्रमिलाताई जाधव (संघटक), शरयुताई वाडते (संघटक), छायाताई दिवे (नवी मुंबई जिल्हा महिला कार्यकारिणी - संस्कार सचिव), विजय झनके गुरुजी - अध्यक्ष - करावेगांव शाखा), संतोष वाडवे गुरुजी (सरचिटणीस - करावेगांव शाखा), प्रभु पाईकराव, देवानंद मनवर, धम्मशीला वाडवे, मीना मुनेश्वर, दिपक काळे,

विनोद मनवर, प्रमोद ढोबळे संतोष वाडवे, बाळू मनवर, राहुल धुळधुळे, प्रकाश मनवर (वंचित बहुजन आघाडी), राहुल जाधव (वंचित बहुजन आघाडी), मनोज वानखेडे, (वंचित बहुजन आघाडी) आणि करावे शाखेचे उपस्थित संपुर्ण सहकारी, सिवुडस शाखेचे उपस्थित सहकारी, समता सैनिक दलाने चांगली भुमिका बजावली. लिलाबाई खंदारे, राहुल खंदारे, आयुनी छायाताई दिवे - केंद्रिय शिक्षिका तद्वच संस्कार - सचिव नवी मुंबई जिल्हा महिला कार्यकारिणी यांच्या दिवे परिवारातील ८ सदस्य समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झाले. त्यांचेही मनः पुर्वक धन्यवाद ! या कार्यक्रमासाठी नवी मुंबई महिला कार्यकारिणी - जिल्हाध्यक्ष - शोभाताई कांबळे आणि त्यांचे इतर सहकारी त्याचप्रमाणे, विनोद पाचपिंडे आणि चांदणी पाचपिंडे पर्यटन सचिव, अनिल शिंदे गुरुजी माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तद्वच सध्याचे मेजर - नवी मुंबई जिल्हा समता सैनिक दल बटालियन) हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे सुजाताताई गर्वई (केंद्रिय शिक्षिका), अनिताताई सोनावणे, त्रिवेणी कुसरे, संध्याताई कांबळे - केंद्रिय शिक्षिका, ज्योतीताई जाधव केंद्रिय शिक्षिका, दांडगेताई (केंद्रिय शिक्षिका), युवराज सोनावणे गुरुजी - संघटक मुंबई प्रदेश इतर शाखांचे पदाधिकारी बौद्धजन विकास संघाचे पदाधिकारी राम झेंडे व त्यांच्या इतर सहकार्यांनी व बौद्धजन महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा आदर्णीय मिताताई गंगावणे (केंद्रिय शिक्षिका) व त्यांच्या इतर सहकार्यांनी मनापासून सहकार्य केले. या शिबिरासाठी कल्याणराव हनवते बौद्धाचार्य व पत्रकार उपस्थित होते. त्याचप्रमाणे विभागातील केंद्रिय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य यांनी सहकार्य केले. मा.अजाबराव वानखेडे गुरुजी (बौद्धाचार्य) यांनीही उपस्थिती दर्शविली. त्याबद्दल भारतीय बौद्धमहासभा सिवुडस शाखा व करावेगांव शाखा आपली आभारी आहे. सकाळी अल्पोपहार व्यवस्था आयुनी मिताताई गंगावणे यांनी उपलब्ध करून दिली. संजय गंगावणे, संजय लोंडे, दुपटे, वाघमारे, शैलेश जावळे, शहाजी सोनावणे व इतर सहकारी त्याचप्रमाणे मा. वाघमारे (पालीभाषा अभ्यासक) यांनीही शिबीर स्थळी उपस्थिती दर्शविली. सर्वांचे धन्यवाद ! दिवसभर चहाची व्यवस्था मा. रंगनाथ घुसळे गुरुजी यांनी केली. सर्व शिबिरार्थींना धनराज मनुरे गुरुजी यांच्याकडून उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या शिबिराचे उत्कृष्ट सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन करावेगांव शाखेचे अध्यक्ष विजय झनके गुरुजी यांनी केले. सरणतय घेवून शिबिर ९ भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हाअंतर्गत सिवुडस व करावे गांव शाखेच्या संयुक्त विद्यमाने १ दिवसीय भव्य समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ९ भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हाअंतर्गत सिवुडस शाखा व करावे गांव शाखा यांच्या विद्यमाने तद्वच बौद्धजन विकास संघ व बौद्धजन महिला विकास संस्था सिवुडस यांच्या सहकार्याने लुंबिनी बुद्ध विहार सेक्टर - ४८ सिवुडस येथे भारतीय बौद्ध महासभा सिवुडस शाखेचे अध्यक्ष आदर्णीय संजय झनके गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम नवी मुंबई जिल्हाचे सरचिटणीस आदर्णीय जिवन वाडते गुरुजी यांच्या हस्ते समता

सैनिक दलाच्या निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. आणि उपस्थित समता सैनिक दलाने ध्वजास सलामी दिली. नंतर आदर्शची पुजा नवी मुंबई जिल्हाचे जिल्हाध्यक्ष आद. जयवंत लव्हांडे गुरुजी यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. , बौद्धजन विकास संघाचे अध्यक्ष आदर्णीय राम झेंडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर आदर्णीय जिवन वाडते गुरुजी व आदर्णीय प्रकाश माने गुरुजी यांच्या हस्ते मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलीत करण्यात आली. व इतर उपस्थित जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. नंतर सामूहिक त्रिसरण पंचशिल ग्रहण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आदर्णीय जयवंत लव्हांडे गुरुजी यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलन करून करण्यात आले. त्यांनी उपस्थित शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्यात. सकाळी ९ वाजेपासून ते संध्याकाळी



६ वाजेपर्यंत शिबिराचे प्रशिक्षक आदर्णीय विनिताताई माने (लेफ्टनंट कर्नल) व त्याचप्रमाणे आदर्णीय एल. एच. मोरे गुरुजी (मेजर) यांनी तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून. प्रशिक्षणास सुरुवात केली. त्यांनी अप्रतिम प्रशिक्षण दिले. त्यांच्या कार्यशैलीमुळे शिबिरार्थी प्रशिक्षण घेवून भारावले. शिबिरार्थींमध्ये आंबेडकर चळवळीचे शिलेदार म्हणून काम करण्यासाठी उर्जा निर्माण झाली. नंतर समारोप कार्यक्रम घेण्यात आला. समारोप कार्यक्रमात धम्मपिठावर उपस्थित मान्यवरांचे सिवुडस शाखा व करावेगांव शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. विभागातील कार्यकर्त्यांचे व इतर शाखेतील उपस्थित पदाधिकार्यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले. उपस्थित जिल्हा पदाधिकारी यांनी शिबिरार्थींना भरभरून शुभेच्छा दिल्यात. समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे अध्यक्ष आदर्णीय संजय झनके गुरुजी यांनी शिबिराला सहकार्य करणाऱ्या सर्वांना धन्यवाद देवून उपस्थित शिबिरार्थींना शुभेच्छा देवून चांगले मार्गदर्शन केले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी नवी मुंबई जिल्हाने परवाणगी दिल्याबद्दल आदर्णीय जयवंत लव्हांडे गुरुजी (नवी मुंबई - जिल्हाध्यक्ष) आदर्णीय जिवन वाडते गुरुजी (नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस) आदर्णीय प्रकाश माने गुरुजी (नवी मुंबई जिल्हा - कोषाध्यक्ष) आदर्णीय सुगत पनाड गुरुजी (उपाध्यक्ष - संरक्षण) आदर्णीय दिपक कांबळे गुरुजी (सचिव - संरक्षण)

, आदर्णीय रंगनाथ घुसळे गुरुजी (सचिव - संरक्षण)यांचे मनापासून धन्यवाद ! आदर्णीय डॉ. संतोष कुसरे (उपाध्यक्ष) सिद्धार्थ सोलसे (सरचिटणीस), चंद्रकांत यशवंत (सचिव - संस्कार), प्रमिलाताई जाधव (संघटक), शरयुताई वाडते (संघटक) छायाताई दिवे (नवी मुंबई जिल्हा महिला कार्यकारिणी - संस्कार सचिव) आदर्णीय विजय झनके गुरुजी - अध्यक्ष - करावे गांव शाखा), मा .संतोष वाडवे गुरुजी (सरचिटणीस - करावे गांव शाखा), प्रभु पाईकराव ,देवानंद मनवर, धम्मशीला वाडवे, मीना मुनेश्वर, दिपक काळे, विनोद मनवर, प्रमोद ढोबळे संतोष वाडवे, आयु. बाळू मनवर, राहुल धुळधुळे, आयु प्रकाश मनवर (वंचित बहुजन आघाडी) आयु. राहुल जाधव (वंचित बहुजन आघाडी) मनोज वानखेडे, (वंचित बहुजन आघाडी)आणि करावे शाखेचे उपस्थित संपुर्ण सहकारी, सिवुडस शाखेचे उपस्थित सहकारी, समता सैनिक दलाने चांगली भुमिका बजावली. लिलाबाई खंदारे, राहुल खंदारे, आयुनी छायाताई दिवे -केंद्रिय शिक्षिका तद्वच संस्कार - सचिव नवी मुंबई जिल्हा महिला कार्यकारिणी यांच्या दिवे परिवारातील ८ सदस्य समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झाले. त्यांचेही मनःपुर्वक धन्यवाद ! या कार्यक्रमासाठी नवी मुंबई महिला कार्यकारिणी - जिल्हाध्यक्ष -आदर्णीय शोभाताई कांबळे आणि त्यांचे इतर सहकारी त्याचप्रमाणे आद. विनोद पाचपिंडे आणि चांदणी पाचपिंडे पर्यटन सचिव, आद.अनिल शिंदे गुरुजी माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तद्वच सध्याचे मेजर - नवी मुंबई जिल्हा समता सैनिक दल बटालियन) हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे सुजाताताई गर्वई (केंद्रिय शिक्षिका), अनिताताई सोनावणे, त्रिवेणी कुसरे, संध्याताई कांबळे - केंद्रिय शिक्षिका, ज्योतीताई जाधव केंद्रिय शिक्षिका, दांडगेताई (केंद्रिय शिक्षिका) आदर्णीय युवराज सोनावणे गुरुजी - संघटक मुंबई प्रदेश इतर शाखांचे पदाधिकारी बौद्धजन विकास संघाचे पदाधिकारी आदर्णीय राम झेंडे व त्यांच्या इतर सहकार्यांनी व बौद्धजन महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा आदर्णीय मिताताई गंगावणे (केंद्रिय शिक्षिका) व त्यांच्या इतर सहकार्यांनी मनापासून सहकार्य केले. या शिबिरासाठी आदर्णीय कल्याणराव हनवते बौद्धाचार्य व पत्रकार उपस्थित होते. त्याचप्रमाणे विभागातील केंद्रिय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य यांनी सहकार्य केले. मा . अजाबराव वानखेडे गुरुजी (बौद्धाचार्य) यांनीही उपस्थिती दर्शविली. त्याबद्दल भारतीय बौद्धमहासभा सिवुडस शाखा व करावे गांव शाखा आपली आभारी आहे. सकाळी अल्पोपहार व्यवस्था आदर्णीय मिताताई गंगावणे यांनी उपलब्ध करून दिली. संजय गंगावणे, संजय लोंडे, दुपटे, वाघमारे, शैलेश जावळे, शहाजी सोनावणे व इतर सहकारी त्याचप्रमाणे मा. वाघमारे (पालीभाषा अभ्यासक) यांनीही शिबीर स्थळी उपस्थिती दर्शविली. सर्वांचे धन्यवाद ! दिवसभर चहाची व्यवस्था मा. रंगनाथ घुसळे गुरुजी यांनी केली. सर्व शिबिरार्थींना धनराज मनुरे गुरुजी यांच्याकडून उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या शिबिराचे उत्कृष्ट सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन करावे गांव शाखेचे अध्यक्ष विजय झनके गुरुजी यांनी केले. शेवटी सरणतय घेवून शिबिराचा समारोप करण्यात आला.

बार्टी पुणे आणि निलीट औरंगाबाद यांचा महाराष्ट्रातील अनुसूचित जातींसाठी संयुक्त कौशल्य विकास उपक्रम

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थाबार्टी पुणे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी निलीट औरंगाबाद द्वारे मोफत कौशल्यविभूषण अभ्यासक्रम फक्त महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (डड) उमेदवारांसाठी. कौशल्य विकास उपक्रम - अनुसूचित जाती (डड) समुदायांचे सक्षमीकरण आणि रोजगारासाठी राज्यातील कौशल्यमधील अंतर भरून काढण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे जी

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे.तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (छखएडखड), भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (चेएखड) प्रशासकीय नियंत्रणाखाली एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे. छखएडखड महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना खड/सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील ११ अभ्यासक्रम औरंगाबाद केंद्रावर उपलब्ध करून देत आहे. प्रशिक्षण कार्यक्रम निवासी आणि अनिवासी पद्धतीने असतील. नोंदणी सुरु होण्याची

तारीख: ११/११/२०२३ नोंदणी समाप्ती तारीख: ३०/११/२०२३ नोंदणीसाठी लिंक: <http://www.nitl.ac.in> / / 11. स.सू/ सर् ५०० ह १ सविस्तर माहितीसाठी पात्र उमेदवारांनी कृपया बार्टी संस्थेच्या संकेत स्थळाला भेट द्यावी :- <http://www.nitl.ac.in> / / 11. स.सू/ सर् ५०० ह १ ल री ०. ००५ / पी ०००००० - ले री व. हि बि बार्टी च्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विकासासाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा व उपक्रमांचा लाभ समाजातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे यांनी केले आहे.

लक्ष्य मित्र फाउंडेशन सेवाभावी संस्थेच्या वतीने आदिवासी शाळकरी मुलांना स्कुल साहित्य व दिवाळी फराळ वाटप

नवी मुंबई / के. एच. हनवते :- शुभ दिवालीचे औचित्य साधून दिनांक १४/११/२०२३ रोजी लक्ष्य मित्र फाउंडेशन सेवाभावी संस्था नवी मुंबई मार्फत आदिवासी शाळा चिरनेरवाडी, अक्कदेवी, चिरनेर आणि आदिवासी शाळा खैरासवाडी पेण येथे जाऊन तेथील एकूण ४८ लहान आपल्या विद्यार्थ्यांना (बाल मित्रांना) दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सोबत त्यांना दिवाळीचा फराळ, खाऊ, आणि महत्वाचे म्हणजे त्यांना उपयोगी असे शैक्षणिक साहित्य एल. ए. डी. स्लेट इत्यादी उपयोगी वस्तू भेट देऊन शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे साधन आहे आणि म्हणून आपण चांगले



शिक्षण घेतले पाहिजे असं मुलांना सांगत त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या आणि त्यांना आणि त्यांच्या परिवाराला लक्ष्य

मित्र फाउंडेशन सेवा भावीसंस्था नवी मुंबई यांच्या तर्फे दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यावेळी लक्ष्य मित्र फाउंडेशनचे राजेश काळे, अभिजीत बेंडे, विशाल सुतार, लक्ष्मीकांत पाटील हे या क्षणी उपस्थित होते. या आधीही मार्च मध्ये बूट, सॅडल, टोपी आणि जुलू मध्ये रेनकोट चिरनेर वाडी उरण आणि खैरासवाडी पेण रायगड येथील एकूण ४८ गरजू आदिवासी कातकरी समाजातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बालमित्रांना साहित्य देण्यात आले होते अशी माहिती श्री. अभिजीत सुधीर बेंडे, उपाध्यक्ष - लक्ष्य मित्र फाउंडेशन यांनी दिली.

मराठा आरक्षणासाठी देशाच्या लोकसभेत ठराव पारित करावा : माणिकराव शिंदे

लातूर : राज्य सरकारने मराठा समाजाला स्थायी आरक्षण दिलेच पाहिजे, अशी आपल्या संघटनेची मागणी आहे. मनोज जरांगेच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबाच आहे. पण आरक्षण कायमस्वरूपी टिकण्यासाठी देशाच्या लोकसभेत ठराव पारित करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी युरवारी लातूरत पत्रकारांशी बोलताना केले. राज्य सरकारने मराठा समाजाची आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य केली पाहिजे. मनोज जरांगे पाटील आणि आम्ही एकच आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये भेट घेऊन आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भावनिक वक्तव्य केले होते. मात्र, असे प्रश्न भावनिक होऊन सोडविले जाऊ शकत नाहीत. वारंवारिक पाहता कायमस्वरूपी टिकू शकणारा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारीतील नाही. त्याकरिता संसदेत ठराव पारित होणे गरजेचे आहे. लोकसभेत असा ठराव मांडण्यात यावा, यासाठी आपण

राज्यभरातील लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा ठराव मंजूर करून घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकण्याच्या असतील आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपल्या विचारधारेचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असेल तर आपली ही मागणी मान्य करावी असे आवाहन करून माणिकराव शिंदे पुढे म्हणाले की, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उभारणी करण्याचा विषय सध्यास्थितीत प्रलंबित राहिला आहे. स्मारकाचे नियोजित कार्य त्वरीत पूर्ण करावे या मागणीसाठी आपली संघटना राज्यात तसेच मुंबईतही आंदोलन करणार आहे. साखर कारखानदारीविषयी बोलताना एका साखर कारखान्याच्या माध्यमातून अंदाजे २५ हजार कोटींची उलाढाल होते. लातूर जिल्ह्यात देशमुख परिवाराकडे असलेल्या कारखान्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी



मोफत वसतीगृहांची उभारणी करावी अशी आग्रही मागणी शिंदे यांनी केली. याकरिता राज बसली तर आपली संघटना तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबेल असा इशाराही माणिकराव शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला. या पत्रकार परिषद प्रसंगी मराठा मावळा संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष नंदकिशोर साळुंके, जिल्हा प्रभारी विजय कदम, जिल्हा संपर्क प्रमुख रामभाऊ पवार, जिल्हाध्यक्ष प्रशांत सुरवसे, कृष्णा सरवडे, आशिष मोरे, विश्वा गिरी, मंथन मस्के, कृष्णा सोळुंके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सिद्धेश्वर भोयरेकर यांची मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर पदोन्नती.

लातूर-लातूरचे भूमिपुत्र सिद्धेश्वर भोयरेकर यांची मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे.मंत्रालयातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात कक्ष अधिकारी गट ब या पदावर महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे.मूळचे लातूरचे असणारे सिद्धेश्वर सुभाष भोयरेकर यांचे प्राथमिक शिक्षण लातूरच्या राजस्थान विद्यालय येथे तर बारावीपर्यंत शिक्षण दयानंद विज्ञान महाविद्यालय येथे झाले आहे. शहरातील कॉकसिट महाविद्यालयातून बीएससी वर्षाव होत आहे.



कम्प्युटर सायन्स विषयात पदवी व एम एस सी कम्प्युटर सायन्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या भोयरेकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून यश संपादन केले आहे.यापूर्वी ते मंत्रालयातील जलसंपदा विभागात लिपिक या पदावर कार्यरत होते.या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा

सुपरहिट मराठी चित्रपटांची अल्ट्रा झकासवर जोरदार हजेरी!

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या दर्जेदार चित्रपटांची जत्रा 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर रसिक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अशोक सराफ आणि उपेंद्र लिमये यांचा समीर पाटील दिग्दर्शित 'शॅटीमेंटल', सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे यांचा राजीव पाटील दिग्दर्शित सुपरहिट 'सनई चौघडे', मास्टर ब्लास्टर सचिनच्या आयुष्यावर आधारित जेम्स एस्कांडन दिग्दर्शित 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' आणि मुम्पयी देशपांडे, धर्मद गोहिल या सुप्रसिद्ध कलाकारांचा अंबरीश द्रक दिग्दर्शित 'अनुराग' हे चित्रपट 'अल्ट्रा झकास'वर रसिक प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'शॅटीमेंटल'ची कथा चोरीला गेलेले दागिने पोलिसांना बिहारला पाठवते तर अनुरागाची कथा पूर्णपणे आठवणींना उजाळा देत लेह लडाखमध्ये वसते. सनई चौघडे सईच्या वैवाहिक शोधाचा एक नवीन मार्ग असून सचिन अ बिलियन ड्रीम्समध्ये सचिन तेंडुलकरच्या प्रेरक आयुष्याच्या छटा या यशस्वी होण्याच्या पाऊलांवाटा आहेत. शॅटीमेंटल आणि सचिन अ बिलियन ड्रीम्स



ओटीटीवर उपलब्ध असून अनुराग ८ नोव्हेंबर रोजी तर सनई चौघडे २२ नोव्हेंबर

प्रदर्शित होणार आहे.वेगवेगळ्या कथाबीजांचे वेगवेगळे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना आवडत असतात आणि आम्ही त्या आवडीची पूर्तता नेहमीच 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीच्या माध्यमातून करत असतो. 'शॅटीमेंटल', 'सनई चौघडे', 'अनुराग' आणि 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' हे प्रतिभावान कलावंतांचे प्रभावी आणि दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना बहाल करताना अत्यानंद होत आहे. असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.अधिक माहितीसाठी, श्रीरक्षहरज्ञारी.ला ला भेट द्या. 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर जबरदस्त सुपरहिट चित्रपटांसोबतच झकास मनोरंजन, सदाबहार एकापेक्षा एक कौटुंबिक, विनोदी, अद्भुत प्रणय कथांसह जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपटांतील झामा अनुभवण्यासाठी लगेच डाउनलोड करा 'अल्ट्रा झकास ओटीटी' प आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.

बिरोबा देवस्थान उमरगा येथे धनगर समाज आरक्षण मेळावा संपन्न

उमरगा : दि. १४ नोव्हेंबर २०२३ मंगळवार रोजी सायंकाळी ७.०० वा. बिरोबा मंदिरच्या प्रांगणात भव्य आणि दिव्य मेळावा अतिशय उत्साहांमध्ये संपन्न झाला. स्वतंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव संपूर्ण झाला. तरी न्याय, हक्कासाठी धनगर समाजाचे झगडणे सुरुच आहे. भारततरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाज हा आदिवासी एस.टी. मध्ये समाविष्ट केलेले आहे आणि हे प्रखर सूर्यासारखे स्पष्ट सत्य असताना सत्तेत असणाऱ्या वेगवेगळ्या आलटून-पालटून सत्तेत येणाऱ्या पक्षाच्या पुढारी व नेत्यांनी धनगर समाजाच्या तीन पिढ्यांचे न भरून निघणारे नुकसान केले. धनगर समाजाची पिढ्यान-पिढी मते घेऊन सतत राज्य केले व त्यांची पिळवणूक व आडवणूक केली. अशा लोकांच्या विकृतीबद्दल अनेकांनी अनुभव कथन केले. याविषयी कार्यक्रमाचे अध्यक्ष ड. गुंडेराव बनसोडे, श्री. शिवाजी गावडे,



ड. लक्ष्मण शिंदे, श्री. संभाजी बेकरे, श्री. चंद्रकांत बनसोडे, श्री. बलू धनगर मुरुड, श्री. विठ्ठल शेवाळे, श्री. रामकृष्ण बेंडे, श्री राम देवदास केळे यांनी अतिशय पोट तिडकिने विचार मांडून प्रबोधन केले. या

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक राज्यातून लाखो धनगर समाज जनसमुदाय प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी यात्रेमध्ये हजाऱ्यांच्या संख्येने उपस्थित होतात. धनगर समाजाच्या टाळ्याच्या कडकडाट शब्दा-शब्दातून हृदय पिळवटून टाकणारे शब्द-निशब्द एक नव्या क्रांतीची दिशादर्शक मेळावा ठरला. जो पक्ष एस.टी. जातीचे धनगर बांधवांना सर्टिफिकेट देईल त्यालाच मतदान करायचे. आता कोणाच्या कसल्याच आश्वासनाला फसायचे नाही किंवा बळी पडायचे नाही असा सर्वांचाच एकच सुर होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सिद्धेश्वर काळे, श्री. राजेंद्र गावडे, श्री. जालिंदर सोनटके, श्री. अशोक बनसोडे, श्री. गुलाब फडताळे, श्री. व्यंकट टाकले, श्री. गावडेबुवा मल्हारी इतरांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार श्री. बलू धनगर यांनी मांडले.

जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई गृहीत धरून नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

लातूर, दि. ३० (जिमाका) : जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या एकूण १७१ प्रकल्पामध्ये सध्या केवळ २८.५२ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे.ज्या प्रकल्पात शंभर टक्के पाणी साठा आहे अशा प्रकल्पात २५ टक्के पाणी उपसा करता येईल. ज्या प्रकल्पात ७५ टक्यापेक्षा कमी पाणी आहे तिथे पाणी पूर्णपणे राखीव राहिल. टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी आपल्याकडे असलेल्या टँकरची दुरुस्ती करून घ्यावी, तसेच गावोगावचे हातपंप दुरुस्त करून घ्यावेत, जिथे जिथे राखीव पाणी ठेवले आहे, त्याची सक्त रखवाली करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना दिली.आज जिल्ह्यातील सर्व यंत्रणांच्या टंचाई संदर्भातील आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे यांच्या सभे पाठबंधाने, ग्रामीण पाणी पुरवठा यासह सर्व यंत्रणा प्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या एकूण १७१ प्रकल्पात

त्यात २ मोठे प्रकल्प, ८ मध्यम, १३४ लघु व २७ बंधारे आहेत. यापैकी ज्या प्रकल्पातील पाणीसाठा ७५ टक्या पेक्षा कमी असेल अशा प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याच्या प्रयोजनासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पातील पाण्याचा उपयोग जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार केवळ पिण्याच्या पाण्यासाठी होईल इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पाण्याचा वापर करू नये असे सक्त आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिले.तसेच नागरिकांनी अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. पिण्याच्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पाण्याचा वापर होत असल्यास तात्काळ दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असून मोटार जसीची कारवाई सुरु आहे. पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन, वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभाग क्र. १ व २ चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीसांना सोयाबीन दिंडीची आठवण करून देण्यासाठी मातोळा ते किल्लारी पायी दिंडी काढणार शेतकरी नेते राजेंद्र मोरे

औसा :गेल्या दहा वर्षांपूर्वी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाशा पटेल यांच्या सोबतीने सोयाबीनला किमान ६००० रु भाव मिळवा म्हणून लातूर ते औरंगाबाद अशी पायी दिंडी मराठवाडाभर काढली होती. त्या दिंडीत आपण केलेली मागणी आपल्याच आठवणीत कदाचित नसेल म्हणून मातोळा येथून खंडोबाचे दर्शन घेऊन किल्लारीतील निळोबापर्यंत पायी दिंडी काढणार असल्याची माहिती शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून दिली आहे.केंद्र आणि राज्यात गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे सरकार सत्तेत आहे. सत्तेत येण्यापूर्वी आपण मोठमोठ्या घोषणा करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू,आणि शेतकऱ्यांच्या पाटीशी उभे राहू म्हणून घसा फाटपेथत ओरडत होता हे शेतकरी विसरले नाहीत. त्यावेळी आपण सोयाबीनला ६००० रु प्रतीकिलो भाव मागितला होता मग आता तुम्ही मागणाऱ्याच्या भूमिकेत नसून देणाऱ्याच्या भूमिकेत आहात मग अडवण कशात येतेय हा परखड सवाल ही श्री मोरे यांनी केला आहे. दिनांक २४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पायी दिंडी काढून किल्लारी येथे श्री देवेंद्र फडणवीस यांना आठवण करून देऊन आज वाढत्या यांत्रिकीकरणामुळे वाढलेल्या उत्पादन खर्चाचा विचार करता सोयाबीनला प्रतीकिलो ९००० रु भाव मिळाला पाहिजे ही विनंती शेतकऱ्यांच्या वतीने करणार आहोत.लातूर हे सोयाबीनचे आगर आहे. खरीपाचे प्रमुख पी क म्हणून इथला शेतकरी ८० टक्के शिवारात सोयाबीन हेच पीक घेतो त्यामुळे इथलं अर्थकारण सोयाबीनवरच अवलंबून आहे. प्रसिद्धी पत्रकात पुढे कुणाचे ही

सरकार असो शेतकऱ्यांचे मरण ठरलेले आहे असा घाणाघाती आरोप करताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच सोयाबीनला ६००० रुपये भाव मिळण्याची मागणी केली होती त्याचा त्यांना विसर पडला आहे. सत्तेत येण्यासाठी आपण खोटं बोललात. अशी चर्चा लोकात असून तुम्ही दिलेले आश्वासन आम्ही तुम्हांला विसरू देणार नाही. अशी भूमिका सुद्धा पत्रकात राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी घेतली असून देवेंद्र फडणवीस यांच्या किल्लारी दौऱ्यावेळी असंख्य शेतकरी आमच्या पायी दिंडीत सहभागी होणार आहेत

इसाईलच्या हवाई हल्ल्यात ५० पॅलेस्टिनीचा मृत्यू जेरुसलेम : मध्य गाझा येथे बुधवारी रात्री इस्राईलने केलेल्या हवाई बॉम्बफेकीत पन्नास पॅलेस्टिनीचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीच्या मध्यभागी असलेल्या सान्नावर हल्ला करून एका मशिदीचे नुकसान केले. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, गाझामधील नुसेरात निर्वासित शिबिरातील मलेशियन शाळेवर झालेल्या हल्ल्यात तीन जण ठार झाले आहेत तर दक्षिण गाझामधील खान युनिस येथे झालेल्या बॉम्बफोटोत एका मुलाचा मृत्यू झाला आहे.